ANSHUNI COMMERCIALS LIMITED

Date: 31st January, 2023

To BSE Limited Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Ref: Scrip Code: 512091

Subject: Disclosure under Regulation 30 in connection with publication of Notice of Board Meeting.

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,2015, please find enclosed copies of the newspaper clippings of the advertisement published on the subject matter on 30th January, 2023 in following newspapers: -

"Financial Express" - English,

"Mumbai Lakshadweep" - Marathi.

Please take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully, For **Anshuni Commercials Limited**

Priyesh Garg Managing Director DIN: 07636054

CENTRAL WAREHOUSING CORPORATION (A Govt. of India Undertaking) Regional Office : Hyderabad No. CWC/RO-Hyd/Tech/ELWB-Pur/2022-23

Dated: 31/01/2023 **E-TENDER NOTICE** Central Warehousing Corporation invites online e-tendering under two bids system from professionally competent and financially sound interested parties for Supply, Installation Testing, Commissioning, Stamping of new Pit less type Electronic Lorry Weigh Bridge (ELWB) (100MT Capacity) & its Annual Maintenance for period of 04 years at Centra

Warehouse, Bodhan The details may be seen on website: www.cewacor.nic.in and www.tenderwizard.com/cwc REGIONAL MANAGER SYMBIOX INVESTMENT & TRADING CO. LTD

221, RABINDRA SARANI, 3RD FLOOR, ROOM NO.1, KOLKATA-700007 CIN NO: L65993WB1979PLC032012

Email Id. symbioxinvestment100@gmail.com; www. symbioxinvestment.com; UNAUDITED FINANCIAL RESULT FOR QUARTER AND NINE MONTH **ENDED ON 31ST DECEMBER, 2022**

RS. Lacs except E								
	Quarter	Corresponding 3	previous					
DADTIOUI ADO	ending	months ended the	year					
PARTICULARS		in previous year	1					
	(31/12/2022)	(31/12/2021)	(31/03/2022)					
Total income from operations(net)	48.96	142.98	177.09					
Net Profit/ (Loss) from Ordinary								
Activities after tax	0.25	37.14	13.89					
Net Profit/ (Loss) for the period after tax								
(after Extraordinary items)	0.25	37.14	13.89					
Equity Share Capital	3,128.73	3,128.73	3,128.73					
Reserves (excluding Revaluation								
Reserve as shown in the balance sheet								
of previous year)								
Earning Per Share (of Rs. 10/-each)								
Basic	0.001	0.119	0.044					
Diluted	0.001	0.119	0.044					
NOTE:								

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Symbiox Investment & Trading Company Limited

Mina Devi Agarwal

DIN NO. 07370734

Director

Place: Kolkata Date: 30.01.2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the membership of the following trading members of the National Commodity and Derivatives Exchange Ltd. (NCDEX) have been ceased in accordance with the provisions of Exchange Rule 6.1 w.e.f. January 20, 2023.

ТМІО	SEBI Registration Number	Name of the Member	Member's Correspondence Address
575	INZ000023634	Vikson Commodities Private Limited	SCO 58-59 (4th Floor), Sector 17-D, Chandigarh-160017
452	INZ000062739	Midas Commodities Private Limited	102, S-524, Vikas Marg, Shakarpur, Delhi-110092
680	INZ000244614	Shri Nath Commodities	R-7, New Anaj Mandi, Bikaner- 334001

The registered constituent(s) of the aforesaid members who have undertaken any trades through these members are hereby advised to lodge their claims, if any against the said members within 60 (sixty) days from the date of this notification failing which it shall be presumed that there is no claim against the aforesaid members. Non filing of the claim within the stipulated period of 60 days shall be deemed to be a waiver of any claims against the aforesaid member and the receipt and adjudication of the claim shall be at the sole discretion of the Exchange and/or upon the Regulator Directives, if any.

The constituent(s) may write with all the relevant papers to Ms. Smita Chaudhary, Vice President, Investor Services Centre (ISC) department, National Commodity & Derivatives Exchange Ltd, Ackurti Corporate Park, LBS Marg, KanjurMarg (W), Mumbai 400 078 or email at ig@ncdex.com

Date: 31.01.2023

NCDEX

RELIANCE SECURITIES A RELIANCE CAPITAL COMPANY

(₹ in Lakh except per strore data)

RELIANCE SECURITIES LIMITED Regd. Office: 11th Floor, R - Tech IT Park, Nirlon Compound, Off Western Express Highway Goregaon (East), Mumbai - 400063 | CIN:U65990MH2005PLC154052 Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended December 31, 2022. [Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")]

	104/02	Quarte	Year Ended	
Sr.No.	Particulars	Dec 31, 2022	Dec 31, 2021	March 31, 2023
	10 1 V V V V V V V V V V V V V V V V V V	Unsudited	Unsodited	Audited
1	Total Income from Operations	7,110	5,756	33,573
2	Net Profit / (Loss) for the Period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items)	772	248	2,646
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	772	248	2,646
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,270	122	1,818
E	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,279	126	1,837
3	Paid-up equity share capital and convertible preference shares (Face value of ₹ 10 each)	23,500	23,500	23,500
15	Reserves (excluding Revaluation Reserve)	(8,632)	(11,833)	(11,072)
3	Securities Premium Account	- CONT.	000000000	2000000
1	Net worth*	12,266	9,065	9,826
10	Outstanding Debt	947	10,532	7,288
11	Outstanding Redeemable Preference Shares		4	19
12	Debt Equity Ratio	0.08	1.17	0.76
13	Earning per share on Equity Shares of ₹10/- each (for continuing and discontinuing operations)			
	Basic	0.58	0.06	0.83
	Diluted	0.58	0.06	0.83
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	560	560	560
16	Debt Service Coverage Ratio	0.90	0.05	0.53
17	Interest Service Coverage Ratio	10.41	2.00	3.05

17 Interest Service Coverage Ratio "Net worth = Equity - Capital reserve

- 1. The above is an extract of the detailed format of guarter ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended financial results are available on the website of BSE Limited i.e. www.bseindia.com and the Company's website i.e. www.reliancesmartmoney.com
- 2 For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of
- BSE Limited i.e. www.bseindia.com. 3 There were no exceptional or extraordinary items.

For and on behalf of the Board of Directors of

Place: Mumbai Date: January 30, 2023. RELIANCE SECURITIES LIMITED

Lay Chaturyedi Executive Director & CEO DIN: 02859336

FORM G **INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR OPTO CIRCUITS (INDIA) LIMITED** ENGAGED IN MANUFACTURING, TESTING AND EXPORTS OF MEDICAL DEVICES

AT BENGALURU KARNATAKA (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

I	RELEVANT PARTICULARS									
I	1.	Name of the corporate debtor along with	OPTO CIRCUITS (INDIA) LIMITED							
I		PAN / CIN / LLP No.	CIN: L85110KA1992PLC013223 PAN: AAAC02165P							
I	2.	Address of the Registered Office	Plot No. 83, Electronics City, Bengaluru, Karnataka-560 100.							
I	3.	URL of website	https://www.psri.in/ibc-opto/ www.optoindia.com							
I	4. Details of place where majority of fixed assets are located Plot No. 83, Electronics City, Bengaluru, Karnataka-560 10									
I	5. Installed capacity of Company's operations discontinued since mid 2020 & it was involved in exponent main Products / Services of various Invasive & Non-invasive Medical Devices including Consumables									
	6.	Quantity & Value of main products / Services sold in Last Financial year	The Company is not operational since MID 2020							
I	7.	Number of Employees / Workmen	80							
	8.	Further details including last availa statements (with schedules) of two y creditors, relevant dates for subsequent process are available at :	· I							
		I I	Company, LLP, Body Corporate ('Body Corporates'), whether							

incorporated in India or outside India & Individual investors/ Consortium Applicants, resolution applicants

financialexp.epapr.in

under

section

25(2)(h) of the Code is

Minimum Net worth of the Applicant and Co-applicant should be Rs. 10 (Ten) Crores as on 31st March 2022 or latest available financial statements, but not earlier than twelve months from the date of submission of EOI. n) Financial Institutions (FI) / Funds / Private Equity (PE) Investors / ARCs: Minimum Assets under Management or Committed Funds as on 31st March 2022 of Rs. 100 (Hundred)

C) Companies shall ensure that they are compliant with the provisions of Section 29A of the available at: Insolvency and Bankruptcy Code, 2016 to be eligible to submit Resolution Plan;

d) Companies should have filed the Audited Financial statements and / or income tax returns and / or GST Returns (if applicable) for the FY 2020-21 or thereafter. 10. Last date for receipt of expression of interest 15.02.2023 25.02.2023

11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants 12. Last date for submission of objections to provisional list 02.03.2023 13. Process email id to submit EOI ibc.opto@outlook.com

Pankaj Srivastava Resolution Professional-Opto Circuits (India) Limited Correspondence: # 5, 5th Cross Navya Nagar, Jakkur Bengaluru-560 064, Karnataka Date: 31.01.2023 **2080 6844 6987 1 rpal@psri.in 2 www.psri.in 3 www.psri.in 3 www.psri.in** Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P00245 /2017-18/10474 | AFA upto 23/11/2023 Place: Bengaluru



Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051. E-mail: Headoffice.it@bankofindia.co.in. RFP for Procurement, Installation and commissioning of Critical Links at Central Locations. RFP Ref No. BOI/HO/IT/Critical Links/RFP-01/2023 dated 25.01.2023

The captioned RFP is available on Bank's corporate website www.bankofindia.co.in under "Tender" section since 25.01.2023. Subsequent changes if any, will henceforth be uploaded only on the website. The last date of submission: 28-02-2023



UNITED BREWERIES LIMITED Registered Office: "UB Tower", UB City, # 24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560 001

Phone: +91-80-45655000, 22272807 Fax: +91-80-22211964 CIN: L36999KA1999PLC025195

Website: www.unitedbreweries.com Email: ublinvestor@ubmail.com

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

The following share certificates of the Company have been reported lost/misplaced and the holders of the said share certificates have requested the Company for issue of Duplicate Share Certificates.

Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice.

SI.	Folio Certificate		No. of	Distin	ctive No.	Name of the Shareholder
No.	No.	No.	Shares	From	То	Name of the Shareholder
1	UB041982	110133	400	4239671	4240070	JOSEPH AUGUSTINE J\W HEMA JOSEPH
2	UB041981	110132	400	4239271	4239670	HEMA JOSEPH J\W JOSEPH AUGUSTINE
3	UB050687	113212	800	7211591	7212390	MERCY OOMMEN J/W OOMMEN OOMMEN

Any person(s) having objections to the issue of the duplicate share certificates should lodge his/her/their objection with all supporting documents with the Company at its Registered Office within 15 days from the appearance of this notice failing which the Company will proceed to issue Duplicate Share Certificate(s) to the persons mentioned above and thereafter no objection to the issue of duplicate share Certificates will be entertained from any person(s).

> For United Breweries Limited Sd/-

Place: Bengaluru Date: 28.01.2023

RADOVAN SIKORSKY (DIRECTOR AND CHIEF FINANCIAL OFFICER)

((CK BIRLA GROUP



switch to smart

Orient Electric Limited

Registered Office: Unit VIII, Plot No. 7, Bhoinagar, Bhubaneswar-751012, Odisha Tel: 0674-2396930, Fax: 0674-2396364, Email: investor@orientelectric.com Website: www.orientelectric.com, CIN: L31100OR2016PLC025892

Extract of Un-Audited Financial Results for the Quarter and

		Quarter	ended	Nine Months Ended
S.No.	Particulars	31-Dec-2022	31-Dec-2021	31-Dec-2022
2011/2	The state of	Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1.	Total Revenue	739.04	678.35	1,871.26
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items)	43.58	50.93	69.10
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	43.58	50.93	69.10
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	32.56	38.08	51.23
5.	Total Comprehensive Income for the period	32,46	37.98	50.93
6.	Equity Share Capital	21.27	21.22	21.27
7.	Earnings Per Share (of Rs. 1/- each)	15		
	Basic:	1.53	1.79	2.41
	Diluted:	1.53	1.79	2.41

Place: New Delhi

Dated: 30 January, 2023

- The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 30th January, 2023.
- 2. The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the guarter and nine months ended 31st December, 2022 are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com/ www.nseindia.com) and Company's website (www.orientelectric.com)...

For Orient Electric Limited Rakesh Khanna

Managing Director & CEO

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL. **DIVISION BENCH-II, CHENNAI** C.A. (CAA) - 76/2022 Form No. CAA.2

[Pursuant to Section 230(3) and rule 6 and 7] In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016

In the matter of Scheme of Arrangement between **Sundaram Fund Services Limited** and **Sundaram Asset Management Company Limited** and their respective shareholders

Sundaram Asset Management Company Limited A Company incorporated under the Companies Act, 1956,

having its registered office at 21, Patullos Road, Chennai, Tamil Nadu- 600 002 ... Applicant Company 2 / Resulting Company

NOTICE CONVENING THE MEETING OF UNSECURED CREDITORS OF SUNDARAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Notice is hereby given that by an order 12th January 2023 by the Chennai Bench of the National Company Law Tribunal. It has directed a meeting to be held of the Unsecured Creditors of the Resulting Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the arrangement embodied in the Scheme of Arrangement between Sundaram Fund Services Limited and Sundaram Asset Management Company Limited and their respective shareholders.

In pursuance of the said orders and as directed therein, notice is hereby given that the meeting of the Unsecured Creditors of the Resulting Company will be held on 3rd March 2023 at 11:00 am at 21, Patullos Road, Chennai, Tamil Nadu - 600002, where the said Unsecured Creditors of the Resulting Company are requested to attend.

Copies of the said Scheme of Arrangement and of the Explanatory Statement under section 230 can be obtained free of charge at the registered office of the Company, or at the office of its Authorised Representative Mr. Harishankar Mani and Mr. Pawan Jhabhak, Advocates, at New No. 115, Luz Church Road, Mylapore, Chennai – 600 004. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company at 21 Patullos Road, Chennai, Tamil Nadu - 600002 not later than 48 hours before

Form of Proxy can be obtained from the registered office of the Company or from the office of the Advocates as mentioned above.

The tribunal has appointed Ms. Pavithra Sundararajan as the Chairperson of the said meeting. The above-mentioned Scheme of Arrangement, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal. Dated this 31st January 2023

> Ms. Pavithra Sundararajan Chairperson appointed for the meeting

NATIONAL SEEDS CORPORATION LTD.

(A Govt. of India Undertaking-Mini Ratna Company) CIN No.U74899DL1963GOI003913 RO: Block-AQ, Plot -12, Sector-5, Salt Lake, Kolkata-700 091 Ph. 033-2367-1077 / 74, E-mail: nsc.kolkata.ro@gmail.com

No:- Prodn:- 03/NSC: KOL/2022-23/ Dated: 30-01-2023 NOTICE Short Term e - Tender Notice for Supply of fresh finished product of CS Category of various varieties of seeds i.e. Potato (67,500 qtls.), Ginger (58,500 qtls.), Turmeric (1,42,000 qtls.) and Onion (300 qtls.).

For details, please visit NSC's website www.indiaseeds.com under Public Notice (Tender / Quotations) Online Bids for above tender must be submitted at NSC e-Portal https://indiaseeds.enivida.com atest by 14:30 Hrs. of 06-02-2023 Corrigendum / addendum, if any, shall only be published in NSC's website. Regional Manager NSC, Kolkata

ANSHUNI COMMERCIALS LIMITED CIN NO: L90000MH1984PLC034879 Address: CC 5041 - 5042 Tower- C. Bharat Diamond Bourse, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Tel.: 2363 1334 / 2364 0111 *

Ph. No.: 9997426815 * E-mail: cslegal07@gmail.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 10th day of February, 2023 at the Registered Office of the Company at CC 5041 - 5042 Tower- C. Bharat Diamond Bourse, Bandra Kurla

take on record the Unaudited quarterly financial result of the Company for the quarter and nine month ended 31st December, 2022 and any other matter. The information contained in the notice is also available at the company's website www.anshuni.com and website of the stock exchange at www.bseindia.com.

For Anshuni Commercials Limited

Complex, Bandra (E), Mumbai 400 051, to

Priyesh Garg Place : Mumbai Managing Director Date: 30.01.2023 DIN: 07636054

SHREE PRECOATED STEELS LIMITED CIN: L70109MH2007PLC174206

Regd Office: 1 Ground Floor Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053 Tel: +91-7208182677 | Website: www.spsl.com | E-mail Id: spsl.investors@gmail.com

Extract of the Standalone Unaudited Financial Results for the Third Quarter/Nine Months ended 31st December, 2022

-				15	***************************************		
Sr. No.	Particulars	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22
110.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income From Operations	15.5			87	. 10	9.5
2	Net Profit/ (Loss) for the period		5033000	0712000	0.000	009700	
20%	(before Tax, Exceptional items)	(18)	(11)	(13)	(40)	(36)	(50)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax	1000	(5) (3)	W 8	1000	82. 33	
100	(after Exceptional items)	(18)	(11)	(13)	(40)	(36)	(50)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax		0.024000	00.8600	ZGROES,	5.0005.000 000-0000	
	(after Exceptional items)	(18)	(11)	(13)	(40)	(36)	(50)
5	Total Comprehensive Income for the period						
	(Comprehensive Profit/Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income				20.000		
	(after tax)	(18)	(11)	(13)	(40)	(36)	(50)
6	Paid up Equity Share Capital	414	414	414	414	414	414
7	Other Equity		*				(458)
8	Earning per Share (of Rs.10 each)						
	(for continuing and discontinued operations)	10775032	080800	103983.13	4603823	99203431	2/350
	1) Basic	(0.43)	(0.27)	(0.31)	(0.97)	(0.87)	(1.21)
	2) Diluted	(0.43)	(0.27)	(0.31)	(0.97)	(0.87)	(1.21)

- 1) The above standalone financial results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 30th January, 2023, along with limited review report given by the Statutory Auditors. The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (*IND AS*) notified under Section 133 of
- the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and other recognized accounting practices and policies to the extent applicable. The previous year/ quarter figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to confirm to current period's classification.
- 4) The results will be available on the Company's website: www.spsl.com and have been submitted to the Stock Exchange where the Equity Shares of the company are listed.
- 5) The accounts are prepared on a going concern basis inspite of negative net worth, pending appeal in respect of refund of indirect taxes.

(₹ in lacs except per share data)

For Shree Precoated Steels Limited

Place: Mumbai Harsh L. Mehta Date: 30th January, 2023 Managing Director

CONCOLIDATED

VASCON

VASCON ENGINEERS LIMITED

CIN: L70100PN1986PLC175750

Registered and Corporate office: Vascon Weikfield Chambers, Behind Hotel Novotel, Opposite Hyatt Hotel, Pune-Nagar Road, Pune - 411014. Tel.: +91 20 3056 2100, 200, 300. E-mail: compliance.officer@vascon.com, Website: www.vascon.com; www.bseindia.com; www.nseindia.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

		STANDALONE						CONSOLIDATED					
123			Quarter ended		Half Yea	Half Year Ended Year ended		Quarter ended			Half Year Ended		Year ended
Sr. No.	Particulars	31st Dec, 2022	30th Sep, 2022	o, 31st Dec, 2021			31st March, 2022	n, 31st Dec, 2022	30th Sep, 2022	31st Dec, 2021	31st Dec, 2022	31st Dec, 2021	31st March, 2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)	20,042	18,260	16,602	52,608	36,328	51,636	25,611	21,984	21,337	67,890	48,297	70,624
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,333	2,173	3,094	4,517	2,779	3,410	1,739	2,274	2,883	5,168	2,617	4,036
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/or extraordinary items)	1,333	2,173	3,094	4,517	2,779	3,410	1,739	2,274	2,883	5,168	2,617	4,036
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after exceptional and/or extraordinary items)	1,333	2,173	3,094	4,517	2,718	3,349	1,633	2,266	2,871	4,980	2,510	3,592
5	Total comprehensive income for the period (Comprising Profit/(loss)for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	1,338	2,193	3,068	4,598	2,743	3,366	1,638	2,286	2,845	5,061	2,535	3,579
6	Equity Share Capital	21,732	21,732	21,732	21,732	21,732	21,732	21,732	21,732	21,732	21,732	21,732	21,732
7	Earning per share (for continuing operations) Rs. 10/- each							0					
	Basis	0.61	1.00	1.44	2.08	1.40	1.68	0.75	1.04	1.34	2.26	1.29	1.76
	Diluted	0.61	1.00	1.44	2.08	1.40	1.68	0.75	1.04	1.34	2.26	1.29	1.76

- (a) The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and half year ended December 31, 2022 filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the listed aforesaid Unaudited Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and www.nseindia.com and company's website at www.vascon.com
- (b) The Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2022 have been reviewed by the Board of directors at the respective meetings held on January 30, 2023 and the limited review with unmodified opinion of the same has been carried out by the auditors.

(c) These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accouting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accouting practices and policies to the extent applicable.

For Vascon Engineers Limited

By Order of the Board of Directors


Siddharth Vasudevan Moorthy Managing Director

Date: January 30, 2023

Place: Pune



गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के



गांधीनगर, दि.३० : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज, सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. या परिसरात सोमवारी सकाळी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (आयएसआर) दिली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएसआरच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार कच्छ जिल्ह्यात सोमवारी सकाळी ६.३८ वाजता ४.२ तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे केंद्र कच्छमधील दुधई गावाच्या उत्तर-ईशान्येस ११ किलोमीटर अंतरावर होते. यापूर्वी, सकाळी ५.१८ वाजता ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला होता आणि त्याचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील खवडा गावापासून २३ किमी पूर्व-दक्षिण-पूर्वेस होता असे आयएसआरने सांगितले आहे.

अहमदाबादपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेले कच्छ हे भूकंपाच्या अति-जोखमीच्या क्षेत्रात स्थित आहे आणि नियमितपणे कमी तीव्रतेच्या भूकंपाचा फटका बसतो.गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात असलेल्या या जिल्ह्यात जानेवारी २००१ मध्ये विनाशकारी भूकंप झाला होता, ज्याम ध्ये १३ हजार ८०० लोकांचा मृत्यू झाला होता आणि १ लाख ६७ हजार लोक जखमी झाले होते. त्यावेळी भूकंपामुळे जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांम ध्ये मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. नितीन ईश्वरलाल पारेख व श्री. अशोक ईश्वरलाल पारेख यांच्या नावे फ्लॅट क्र.०५, वेल्फेअर व्ह्यु, प्लॉट क्र.७७, तळमजला, सायन (पश्चिम), मुंबई-४०००२२ ही जागा आहे. सदर फ्लॅटबाबतचे मुळ भागप्रमाणपत्र हरवले आहे. वर नमुद प्रमाणपत्र आजच्या तारखेपर्यंत सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस वर नमुद केलेला भागप्रमाणपः सापडल्यास मा. सचिव, वेल्फेअर व्ह्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.७७, रोड क्र.२५-सी. जैन सोसायटी. सायन (पश्चिम) मंबई-४०००२२ येथे कळवावे. जर कोणी व्यक्ती बँक/वित्तीय संस्थेस सदर भागप्रमाणपत्रावर वारसाहक्क, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क गरवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** मा. सचिव, वेल्फेअर न्ह्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.७७, रोड क्र.२५-सी, जैन सोसायटी, सायन (पश्चिम), मुंबई-४०००२२ येथे कळवावे. अन्यथा असे दावा, अधिकार त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

श्री. नितीन ईश्वरलाल पारेख (९८२०३२९२७७) ठिकाण: मंबई दिनांक: ३१.०१.२०२३

सही/

जाहिर सूचना

या जाहिरातीद्वारे असे सूचित करण्यात येते की, उपरोक्त सोसायटीच्या सदस्यत्वाचे पाच (5) भाग (Share) क्र. 411 त 415 असलेले भाग प्रमाणपत्र (Share Certificate) क्रमांक - 83 जे श्री. पर्सी डिमेलो यांच्या नांवावर आहे ते गहाळ झाले आहे. त्याबद्दल इप्लीकेट प्रमाणपत्र देण्यात यावे, असा अर्ज सोसायटीकडे करण्यात आला आहे असे डुप्लीकेट भाग प्रमाणपत्र देण्यास जर कोणत्याही व्यक्तीस हरकत असल्यास तशी लेखी तक्रार, ई जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत खालील व्यक्तीर करावी अन्यथा डुप्लीकेट भाग प्रमाणपत्र रण्यात येईल.

दिनांक : ३१ जानेवारी २०२३ सागर (एच.आय.जी.) को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड रहेजा हॉस्पिटल शेजारी, माहीम (प), मुंबई - ४०० ०१६ सही/-

जयप्रकाश देशपांडे सचिव

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती हेमलत विष्णोई या फ्लॅट क्र.ए/६०३, धिरज रिजन्सी कोहौसोलि., पश्चिम द्रतगती महामार्ग, बोरिवर्ल पर्व. मंबई-४०००६६ या सोसायटीच्या सदस्या व सह-मालक होत्या. सोसायटीच्या सदस्या व सह-मालक श्रीमती हेमलता विष्णोई यांचे २३.०८.२०२०

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.ए/६०३ बाबत विक्री. बक्षीस. अदलाबदल. तारण. अधिभार भाडेपट्टा, मालकीहक, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी सदर फ्लॅट क्र.ए/६०३ मधील त्यांचे रावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह बाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त झाल्यास असे समजले जाईल की. कोणीही दावेदार गहीत आणि मदा फ्लॅटचा व्यवहार करण्याम मादे अशील मुक्त असतील.

स्मिता आर. घाडी वकील उच्च न्यायालय, मुंबई दुकान क्र.७६/ईएमपी७५/फेज ४, ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

PUBLIC NOTICE

My client MR. BHARAT KADEDIN GUPTA states that his mother SMT. CHAMPADEVI KADEDIN GUPTA had also executed will in favour of MRS.VIJAYAKUMARI AJAY GUPTA @MISS. VIJAYAKUMARI KADEDIN GUPTA vide will dated 22/12/2020 through which property i.e. SHOP NO.01, CHAWL-5, RAMBACHAN CHAWL, A- BLOCK (VINOA BHAVE NAGAR), PIPE ROAD, KRULA WEST .MUMBAI 400 070 AND SHOP.239/2. KRISHNA NAGAR, DINDOSHI, OPP. JULIE AUNTY COMPOUND GOREGOAN EAST, MUMBAI: 400065 was bequeather her favour. The said SMT. CHAMPADEVI KADEDIN GUPTA had then cancelled her will dated 22/12/2020 and excuted new will in favour of my client MR. BHARAT
KADEDIN GUPTA and had bequeathe the property SHOP NO.01, CHAWL-5, RAMBACHAN CHAWI KRULA WEST.MUMBAI 400 070 AND SHOP.239/2 KRISHNA NAGAR, DINDOSHI, OPP. JULIE AUNT COMPOUND, GOREGOAN EAST, MUMBAI: 400065 through will dated 27.03.2021. All public in general are requested not to act upon the will dated 22/12/2020 and to do any transaction with with MRS. VIJAYAKUMARI AJAY GUPTA @ MISS. VIJAYAKUMARI KADEDIN GUPTA in respect of property i.e. SHOP NO.01, CHAWL-5, RAMBACHAN CHAWL, A- BLOCK VINOA BHAVE NAGAR), PIPE ROAD, KRULA WEST IUMBAI 400 070 AND SHOP.239/2, KRISHNA NAGAF DINDOSHI, OPP. JULIE AUNTY COMPOUND

SHRAVAN A. GODSE (ADVOCATE HIGH COURT MUMBAI) Off: Shop no 1- K-3, BMC Colony, Santosh Nagar, Filmcity Road, Goregaon (E), and Mumbai – 400 063.M: 9967486579

जाहीर सूचना

गेसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

यत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांत

ग्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकः हाही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्छ हाही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्छ मिछदीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य

ष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह गर्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर कार्ह

मागावण्यात यत आहत. यर दिलल्या मुद्तात जर काहाँ दावे आक्षेप प्राप्त डाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तर्तृदींमधील दिलेल्या मागांने व्यवहा करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या मांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने

ाप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनस

यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीं

पविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरि

श्रापेवाचा त्रेरी चार्यार जाता क्यार्वेश निराज्ञणात्रारा त्रोत्तावटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सद् त्रूचना प्रसिष्ट्वीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते तायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता

दी पुजा पार्क डी ॲण्ड ई को-ऑप.हौ.सो.लि

शुद्धिपत्रक

. ऊमाहीकरिताचे निष्कर्षासाठी दिनांक २९.०१.२०२

रोजी हेरंब इंडस्टीज लिमिटेडदारे दैनिक मंबई लक्षदीप

या वृत्तपत्रात पृष्ठ क्र.३ वर प्रकाशित वित्तीय निष्क

कृपया खालील बदलांची नोंद घ्यावी:

अहवालात रु. लाख, प्रती शेअर डाटा व्यतिरिक्त

वजी कृपया रु. दशलक्ष, प्रती शेअर डाटा व्यतिरित्त

जाहीर नोटीस

शंकर धाम (एस. आर. . अ) सहकारी गृहनिर्माण

संस्था मर्या. पत्ता : नेहरू रोड. वाकोला मस्जीव

जवळ, सांताकुझ (पूर्व), मुंबई ४०००५५ य

संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारती

सदनिका क्रंमाक : अ/००३ धारण करणा-या श्री

१०/०५/२०१४ रोजी निधन झाले. त्यांनी

नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीदवार

संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत

...... सभासदाचे भाग व हितसंबध हस्तांतरीत

करण्यासंबधी मयत सभासदांचे वारसदार किंव

अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडून हकक

मागण्या / हरकती मागवण्यात येत आहेत. र्<u>ह</u>

... नोटीस प्रसिदध झाल्याच्या तारखेपासून १।

हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्य

प्रती व अन्य परावे सादर करावेत. जर वर नमव

केलेल्या मुदतीत कोणाही व्यकतीकडून हकक

मागण्या किँवा हरकत सादर झाल्या नाहीं तर मयत

सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतीत

भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत

संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची

संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही

हकक मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत

संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यात येर्डल

नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास

हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालय

सचिव यांच्याकडे सकाळी १०.०० ते सकाळी

११.३० पर्यत नोटीस दिल्याच्या तारखेपासून

नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्

शंकर धाम (एस.आर.ओ)

सह.गृह.संस्था मय

आपल्या मागण्यांच्या

दिवसांत त्यांनी

राहील.

पृथ्वीपाल भरत वर्मा यांचे दिनांक

नाहिराती संदर्भात शुद्धिपत्रक देण्यात येत आहे

असे वाचावे.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेले तिमाही

PUBLIC NOTICE श्री. विकास मनोहर सावंत हे दी पुजा पार्क डी अँण्ड ई को-ऑप.ही.सो.लि., पत्ताः प्लेझट पार्क, मिरा भाईदर रोड, विनय नगरजवळ, मिरा रोड (पुठी) या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लंट क्र. रे/४०१ चे घारक आहेत, यांचे २०.०२.२०१६ रोजी निधन झाले, त्यांची पत्नी श्रीमती विणा विकास सावंत यांनी सोसायटीच्या एकमेंस सदस्यलाकरिता अर्ज केला आहे.

owned and possessed Flat No.301, (404 sq.ft built-up area) 3rd Floor, "A" Wing, Fatima Apartment A & B CHS.LTD (Reg. No. TNA / (TNA) / HSG / (TC) / 31870 situated near old nasheman colony, kausa mumbra, having 10 fully paid up share no from 101 to 110, vide share certificate from 101 to 110, vide snare certificate no.11. said flat's original registered builde agreement dt. 31/01/1985, Regn No.378/1985-Thane have misplaced/los and not traceable till date, now MISS.ASIF, NAZIR HUSSAIN, SHAIKH is intend to purchase the said flat, hence if any perso ave any right, title, interest, claim nave any right, title, interest, ciaim, share demand, objection, encumbrance in th said flat kindly brought with documentar evidence within **15 days** from date o oublication of notice, incase If any objection not received within the stipulated tim owner is free to enter into agreement for sale with the purchaser without an nterruption in respect of the said flat.

F. M. SHAIKH
(Advocate & Legal Consultant) E/04, Old Nasheman Colony Kausa, Mumbra, Thane - 400 612. Email: adv.fmshaikh@gmail.com Mob. No. 9867705599

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for Equity 30 Shares face value Rs.10/- Dist. Nos. From 1202828 to 1202857 of Abbott India Ltd. standing in the name(s) of Renu Jain & Kamal Kumar Jain has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company a its Registered Office. Abbott India Ltd, 3-4 Corporate Park, Sion -Trombay Road Mumbai – 400071. within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s). Date: 31/01/23 Name(s) of Shareholder(s

Renu Jain & Kamal Kumar Jain

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील विनोद मनोहरलाल वग्रेचा हे फ्लॅट क्र.ए-२१ मंजू निकेतन प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि टोपिवाला कंपाऊंड, गोरेगाव पश्चिम, मंबर्ड ४००१०४ येथील जागेचे मालक आहेत. माः अशिलांनी नमुद केले आहे की, <mark>मे. गुंदेचा बिल्ड</mark>स व महेश आय. शाह व भारतीबेन एम. शाह यांच्या दरम्यान झालेला १९७६ मधील मुळ श्रेण करारनामा हरवले आहे. लापता मालमत्ताबाब गोरेगाव पोलीस ठाणे येथे तकार नोंद क.१२० २०२३ अंतर्गत दिनांक ३०.०१.२०२३ रोजी ने करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मळ करारनाम सापडल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासू-१५ दिवसांत त्यांच्या दाव्यासह संपर्क करावा. ज कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस काही दाव असल्यास सूचना कालावधीनंतर आवश्यव दस्तावेजांसह सादर केलेले दावे त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलां बंधनकारक असणार नाही.

ॲड. राजेश शर्मा दुकान क्र.२, गुप्ता कंपाऊंड, रजिस्ट्रेशन कार्यालया स्टेशन रोड समोर, गोरेगाव (प.),

मुंबई-४०००६२. तेकाण: मंबर्ड दिनांक: ३१.०१.२०२३

PUBLIC NOTICE

ASHIKA N. TRIPATHI PRAVEEN S. TRIPATHI have lost he "Society Share certificate bearing Serial No. D/C 12/02 nember register No. MC/12 of the office No. **11**, 3rd Floor, Mukti Chaitanya Co-operative Housing Society Ltd., 236/38 Samuel Street, Bombay 400003 in Name of **P. Subramanium** has beer misplaced"complaint lodged ir Borivali (West) M.H.B. Police Station NC No. 18799/2022

जाहीर सूचना

मी, पुष्पलता विजय शिर्के, वय ५३ वर्षे, र/ठि. खोली क्र.१०६, पाटील हाऊस, डॉ. मेहता डिस्पेन्सरी समोर, भांडूप गाव (पुर्व), मुंबई-४०००४२ येथे सुचित करीत आहे की, माझे वडिल श्री. भास्कर फकीर पाटील यांचे वर नमुद केलेल्या पत्त्यावर दिनांक १८.०२.१९९१ रोजी नेधन झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांजूर मार्ग (पूर्व) पोलीस ठाणे, कांजुर मार्ग, मुंबई-४०००४२ गंच्याकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त हालावधी निघन गेले असल्याने माझ्या वडिलांच<u>े</u> ात्यु व ठिकाण दर्शविण्याचे माझ्याकडे कोणतेही स्तावेजी परावे नाहीत. जर कोणासही त्याबाबत आक्षेप असल्यास त्यांनी ७ दिवसात वरील पत्त्यावर कळवावे. अन्यथा सक्षम प्राधिकरणाक**इ**न मी गृत्युप्रमाणपत्र प्राप्त करेनः

पुष्पलता विजय शिर्के

PUBLIC NOTICE

Shri MANUEL FRANCIS DSOUZA a Member of the PREMIER EXOTICA 1 CDE Co-operative Housing Society Ltd. naving, address at PREMIER EXOTICA 1 KIROL ROAD, OPP DON BOSCO ENGINEERING COLLEGE, KURLA WEST MUMBAI 400070 and holding flat/ tenement No D-705, D-WING in the building of the society, died on 1st OF AUGUST 2014 without making any nomination The society hereby invites claims o

objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property o the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society fo transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bve-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10:30 AM to 06:30 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai, Date: 31-01-2023 For and on behalf of

The PREMIER EXOTICA 1 CDE Co-op. Housing Society Ltd Hon. Secretary

हरण्यास सांगण्यात आले होते

गंकेतिक ताबा घेतला आहे.

४२१५०३.

दिनांक: २५.०१.२०२३

Sr.

No

Particulars

१३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

दर:: ०२२-२५८२९४०६, २५८२३०४०, ई-मेल: cmarc_tha@mahabank.co.in,

परिशिष्ट-४ ताबा सूचना (नियम ८(१)) न्याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीराययेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटम ॲन्ड एनफोर्समेन्ट

मॉफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेर

एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ चे उपलकलम (१२) अन्वये असलेल्या अधिकार

तर्गत त्यांनी <mark>१४.०९.२०२२</mark> रोजी **मागणी सूचना** स्पीड पोस्ट/रजि.ए.डी./थेट पोहोच हस्ते वितरीत केली होती आणि

ऱ्या सूचनेनुसार कर्जदार श्री. महा<mark>दु कोंडु वेंदे व श्रीमती रत्ना महादु वेंदे</mark> यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्य आत देय रक्कम रू.७७९८१९.०० अधिक १४.०९.२०२२ पासून ८.२०% प्रतिवर्ष दराने लागू व्याज आणि रु.१४२४७३३.०७

अधिक १४.०९.२०२२ पासून ९.३५% प्रतिवर्ष दराने लागू व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जम

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित

त्रप्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचि

सेक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत **२५ जानेवारी, २०२३** रोर्ज

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू न आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र** यांच्याकडे वर नमद केलेली रक्कम जम

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या क

म्लॅट क्र.५०६, ५वा मजला, पृष्कर लेक, एस.क्र.१७०, एच.क्र.१/५(पी), गाव बदलापुर गाव, बदलापुर-पश्चिम

मालमत्त्रेचे वर्णन

नरिंदर सिंग राय, मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे क्षेत्र

मुख्य कार्यालय: लोक मंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-५

अंशुनी कमर्शियल्स लिमिटेड गिआयएन: एल९०००एमएच१९८४पीएलसी०३४८७^९ पत्ताः सीसी ५०४१-५०४२ टॉवर-सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०००५१, दूर.: २३६३ १३३४ / २३६४ ०१११ ;

सूचना

मोबा: ९९९७४२६८१५, ई-मेल:cslegal07@gmail.com

थे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्य नेयमन ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीच अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्ष विचाराव ण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा **शुक्रवा** १० फेब्रुवारी, २०२३ रोजी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय सीसी५०४१-५०४२ टॉवर-सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०००५१ येथे होणा

www.anshuni.com आणि स्टॉक एक्सचेंजच्य ठेकाण: मुंबई www.bseindia.com या वेबसाइटवरही उपलब्ध

अंशुनी कमर्शियल लिमिटेडकरित

ठिकाण: मंबई प्रियेश ग व्यवस्थापकीय संचाल डीआयएन: ०७६३६०५४

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील श्रीमती जुआना संजीव उप्पल या संपुर्ण १ला मजल नेवासी क्षेत्रफळ सुमारे १,०८८ चौ.फु. (बिल्टअ क्षेत्र). संतीयागो म्हणन ज्ञात इमारत तसेच टिका क्र.१२ . गीटीएस क्र.८७ येथील जमिनीमधील ५०% अधिका जुना मुंबई-आग्रा रोड, गाव पांचपाखाडी, ता. व जि गणे-४००६०१ या जागेच्या मालक आहेत.

मुळत: श्री. वॅलेन्टाईन लुईस परेरा व श्रीमती मेरी मिल्ड्रे .. गरेरा यांनी वर नमद इमारत तसेच जमीन ही जागा श्रीमत लुसी क्लोथेल्डा शेरमान व कुमारी मेरी मोनिका रेमेडिओस च्याकडून दिनांक १५.०७.१९६५ रोजीचे (टीएनएन ५९८–१९६५) नोंदणीकत अभिहस्तांकन करारनामामार्फ खरेदी केले होते. दिनांक २२.०५.१९६७ रोजीचे (टीटीएन-५२७-१९६७) धारक नोंदणीकृत विक्री करारनामा मार्फत श्री. वॅलेन्टाईन लुईस परेरा यांनी सद नमीन व इमारत श्रीमती मेरी मिल्ड्रेड परेरा यांच्याक वेक्री केले

दिनांक २६.०८.१९८७ रोजीचे बक्षीस खरेदीखत तसे[.] देनांक ०७.०८.१९९६ रोजीचे (अ.क्र. ५३३४/१९९६ मह नोंटणीकत करारनामाटारे श्रीमती मेरी एम. परेर यांनी संपुर्ण तळमजला निवासी फ्लॅट क्षेत्रफळ १,०८८ वौ.फु. तसेच सदर जमिनीमधील अविभाजीत अर्धे (५०%) शेअर्स, अधिकार, हक्क व हित त्यांचा मोठा . गुलगा श्री. रॉडनी जॉन परेरा यांच्या नावे हस्तांतर केले ु पदर श्रीमती मेरी एम. परेरा यांचे १८.०९.१९९६ रोर्ज निधन झाले, त्यांच्या पश्चात दोन मुले नामे श्री. रॉडनी जॉन परेरा व श्री. फ्लेविअन ॲन्थोनी परेरा आहेत दिनांक ०३.०२.२०२० रोजीचे (टीएनएन-५-२१८० . २०२०) नोंदणीकृत बक्षीस खरेदीखताद्वारे सदर श्री <u>रॉड</u>नी जे. परारा यांनी संपूर्ण १ला मजला क्षेत्रफर पुमारे १,०८८ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र) + जमिनीचे . 0% अधिकार हे श्री. फ्लेविअन ॲन्थोनी परेरा यांच्य नावे बक्षीस म्हणून दिले. दिनांक ०९.०३.२०२० रोजी (टीएनएन-५-४६६३-२०२०) नोंदणीकृत बक्षीर बरेदीखतामार्फत सदर श्री. फ्लेविअन ए. परेरा यांर्न रला मजला + ५०% जमीन ही त्यांची मुलगी श्रीमत जआना संजीव उप्पल यांच्याकडे बक्षीस म्हणन दिले वेथे नोंद असावी की, दिनांक १५.०७.१९६५ रोजी टीएनएन-५९८-१९६५) मुळ अभिहस्तांकन करारनाम दिनांक २२.०५.१९६७ रोजीचे (टीटीएन-५२७ १९६७) विक्री करारनामा हरवले आहेत.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर मालमत्तेबाब भाणि हरवलेले दस्तावेजाचे ताबाबाबत विक्री, बक्षीर भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण, मालर्व हक्क. खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपा गावश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांन आजच्या तारखेपासून ७ (सात) दिवसात कळवावे अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंव थिंगित केले आहेत असे समजले जाईल आणि आम अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीच संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त अस<u>ती</u>ल सही/

ड्रॉईट लिगल सोल्युशन वकील, उच्च न्यायालय मंबर्ड ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६

7

_____ जाहीर सूचना

.. प्रान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशील थी. **दिनेश लालचंद अगरवाल** हे गाळा क्र.२०१. २रा मजला भाग पुरस्त लालवाद् जनस्वात है नाळा क्रा.२०२, २५ नजस्त ग्राजसन्स (इंडस्ट्रीयल) प्रिमायसेस कोहौसोलि., बाजसन्स इंडस्ट्रीयल स्टेट, चकाला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ या जागे हायदेशीर मालक असून अनुक्रमांक १२१ ते १२५ धारक गगप्रमाणपत्र क्र. २५ चे धारक आहेत, जे त्यांनी **श्री. आनंद** श्रेम्बक **तळवलक**र यांच्याकडून दिनांक ०१६.५ तथा श्री. आत्म् इ<mark>त्रमक तळवलकर यांच्याकडून</mark> दिनांक ०१६.१२.२००१ रोजीचे इस्तावेज क्र.बीडीआर-१/०६५१०/२००२ नुसार नोंदणीकृत दिनांक १६.१२.२००२ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. सद्र क्र करारनामा दिनांक ०६.१२.२००२ व भागप्रमाणपत्र मार्ड अभीत श्री. दिनेश लालचंद अगरवाल यांच्याकडून हरवले आहेत भाणि माझे अशिलांनी याबाबत अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई येथे देनांक ११.०१.२०२३ रोजी ऑनलाईन तक्रार क्रमांक २२८४/ १०२३ नोंद केली आहे.

ार कोणा व्यक्तीस सदर करारनामा व भागप्रमाणपत्र यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे आणि जर कोण यक्तीस. बँकेस. वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेवर वारसाहक. शेअर व्यक्तास, बकस, ।वताय संस्थस सदर मालमत्तवर वारसाहक, राजर विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहक, परवाना, बक्षीस, ताबा किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनं ाझ्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** कळवावे ान्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत अर

सुरेशचंद्र एस. तिवारी (वकील उच्च न्यायालय) कार्यालय: जी-१३, तळमजला, गणेश वाडी कोहौसो लि., आकृती स्टारजवळ, सेन्ट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व),

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to Public on behalf of my lient HASMUKHBHAI CHHOTALAL PATEL, age: 7 years, & JIGNESH H. PATEL, age: 31 years, that. priginal SHARE CERTIFICATE No. 0226 to 0230 to Shares below Elet No. 2020 to 0230 to Shares below Elet No. 2020 to 0230 to Shares below Elet No. rive Shares, being Flat No.309-B, issued by "MahiLok Gram C.H.S. Ltd." Bldg. No.E-2, Lok Gram, Kalyan E), 421306, has been lost/misplaced intransit. OST PROPERTY REGISTRATION No.0080/2023, lated 17.01.2023, registered with Kolshewadi Police Station, Kalvan, Thane, All person is hereby kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within fifteen days (15 days) from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any eference to such claims and the claims if any

> SCHEDULE All that Original SHARE CERTIFICATE No.0226 to 0230 Five Shares, being Flat No.309-B, issued by "MahiLok Gram C.H.S. Ltd.", Bldg, No.E-2, Lok Gram, Kalyan (F), 421306, in respect of property bearing Flat No.309-B, Bldg. No.E-2, MahiLok Gram C.H.S. Flat No.309-B, Biog. No.E-2, ManiLok Gram C. H.S. Ltd. Lok Gram area admeasying 390 Sq. ft. built up Survey No.220 (p), 221(p), 222, 223(p), 224(p), 233(p) Village: Kalyan, Tal. Kalyan, Dist. Thane-421306, within the Municipal limits of KDMC, and Registration Sub-District Kalyan, Thane, Maharashtra State.

shall be deemed to have been given up or waived.

Sd/- J. V. Kale, Advocate & Notary.

Date: 31/01/2023 Enro. No.MAH/3880/2006.
A/12, Ramchandra Apt., Tisgaon, Kalyan(East), 421306.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. शाहीद हस्सेन काझीम हस्सेन सय्यद यांना खोली क्र.६४ प्लॉट क्रॅ.०९, गेट क्रॅ.०७, न्यु कलेक्टर कंपाऊंड **मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई-४०००९५** येथील खोली जागा **श्री. इसरार अली जल्फीकार अली अन्सारी** यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. **श्री. इसरा**र <mark>अली जुल्फीकार अली अन्सारी</mark> यांच्याकडून सर्व्हे क्र.१७५९०३६ धारक सन २००० ची मुळ सर्वेक्षण पावती हरवली आहे आणि त्यांनी दिनांक २७.०१.२०२३ रोजी तक्रार क्र.२३९/२०२३ नुसार पोलीस तक्रार केल

जर कोणा व्यक्तीस सदर खोली जागेवर विक्री. तारण अदलाबदल, अधिभार, मालकी हक्क, वारसाहक्क बक्षीस, न्यास, परिरक्षा, ताबा, कायदेशीर हक्क, लिस पेन्डन्स किंवा कोणत्याही न्यायाधिकरणाचे (महसूल किंवा लवाद) द्वारे मंजूर आदेश किंवा हुकूमनामा किंवा प्रदानता किंवा प्राधिकरणाचे आदेश किंवा अन्य इत स्वरुपात दावा असल्यास त्यांनी संपर्क ॲड. एम.एस शाह यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १ **दिवसांत** करावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्य किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

एम.एस. शाह (वकील) मुंबई उच्च न्यायालय ११५, गेट क्र.५, मार्केट, प्लॉट क्र.८ए, जुना कलेक्टर कंपाऊंड, मालवणी, मालाड (पश्चिम) मुंबई-४०००९५. मोबा.:९२२२३४८६३८ ठिकाण: मुंबई दिनांक:३१.0१.२0२३

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Shreeji

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: श्रीजी कृपा, प्लॉट क्र.१०७, सेक्टर क्र.१९सी, वाशी, नवी मुंबई-४००७०५. दूरध्वनी:(०२२) ४०७४६६६६ / ४०७४६६००, ई-मेल:cs@shreejitransport.com | वेबसाईट:www.shreejitranslogistics.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु. लाखात)
	संपलेली	संपलेले	संपलेली
	तिमाही	९ महिने	तिमाही
तपशील	३१.१२.२२	३१.१२.२२	३१.१२.२१
कार्यचलनातून एकूण महसूल	५२१४.११	१४६५९.७६	४४०७.६८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	३६०.५०	१०९०.४०	२७३.३३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३६०.५०	११३१.७६	२७३.३३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२६९.२९	८२०.२५	१८९.१७
कालावधीकरिता एकूण सर्वैकष उत्पन्न	२७५.०३	८३०.९३	१९०.३४
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या			
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार*	२२०५.७५	२२०५.७५	१३९०.९४
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रू.१०/- प्रत्येकी)	१०४८.२५	१०४८.२५	१०४८.२५
मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)	२.५७	७.८२	१.८०
*३१ मार्च, २०२२ आणि ३१ मार्च, २०२१ रोजी र	राखीव हे इंड-ए	एसचे पालन क	रण्यासाठी पन्हा

केले आहेत. भारतीय जीएएपीनसार लेखापरीक्षित आर्थिक विवरणानसार राखीव अनक्रमे रक्कम रु.२१९३.३७ आणि रु.१३७९.३० लाख.

वरील निकालांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने ३० जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत मान्यता दिली. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील एकत्रित केलेल्या मर्यादित पुनरावलोकन आयोजित केले आहेत

कंपनी ३१ डिसेंबर, २०२१ रोजी बीएसई लिमिटेडच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सचीबद्ध झाली होती आणि १७ जानेवारी, २०२२ रोजी मुख्य मंडळात स्थलांतरित झाली होती. इंड-एएस १ एप्रिल, २०२२ पासून लागू आहे.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता आर्थिक परिणाम कॉर्पोरेत व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या भारतीय लेखा मानकांच्या (इंड-एएस) अनुपालनात आहेत परिणामी, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाही आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिताचे आर्थिक परिणाम आहेत इंड-एएसचे पालन करण्यासाठी त्यांना तुलना करण्यायोग्य बनवण्यासाठी पुन्हा सांगितले गेले.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता आर्थिक परिणामांचे कंपनीच्य वैधानिक लेखापरीक्षकाद्वारे मर्यादित पुनरावलोकन केले गेले आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे तुलनात्मक आकडे वैधानिक लेखापरीक्षकाच्या पुनरावलोकनाच्या अधीन नाहीत. वरील सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता तपशीलवार एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय परिणामांचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित व एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निकालांच संपूर्ण संच स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.shreejitranslogistics.com) उपलब्ध आहेत.

कंपनीच्या एकमेव लेखापरिक्षित वित्तीय अहवालाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

	संपलेली तिमाही		
तपशील	३१.१२.२२	३१.१२.२२	३१.१२.२१
कार्यचलनातून महसूल	80.5828	१३५५८.१२	४३०५.०८
करपूर्व नफा	३१२.८८	९६०.४४	२५१.०२
करानंतर निव्वळ नफा	२३३.६७	६९२.२५	१६९.६९
	श्रीजी ट्रान	सलॉजिस्टीक्स	लिमिटेडकरिता
			सही/-
			

रजनिकांत सी. शाह पुर्णवेळ संचालक ठिकाण: नवी मुंबई दिनांक: ३० जानेवारी, २०२३ डीआयएन:००२६९१०९

(रु. लाखात)

(रु. लाखांत

आरआरआयएल लिमिटेड

सीआवएन : L17121MH1991PLC257750 नोंदणीकृत कार्यालय : ए - ३२५, हरी ओम प्लाझा, एम. जी. रोड, ओमकारेखर मंदिराजबळ, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६. दूरध्वनी : ०२२ - २८९५९६४४ / ई-मेल : office@rrillimited.com / वेबसाइट : www.rrillimit दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या

अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

			स्थायी		एकत्रित			
अ.	तपशील	तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	तिमाहीअखेर	
क्र.	તપશાલ	३१.१२.२२	३१.१२.२२	३१.१२.२१	३१.१२.२२	39.97.77	३१.१२.२१	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	
8	परिचालनातून एकूण उत्पन्न	१२४५.९२	३१२०.१४	६०.४८	४३८२.२९	११३०८.६९	२२२८.०८	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
	व/वा असामान्य बाबीपूर्व)	२३५.४७	७११.७०	(११.७८)	३६५.२७	११४५.४३	७९.३२	
3	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
	बाबीपूर्व व/वा असामान्य बाबीपश्चात)	२३५.४७	७११.७०	(११.७८)	३६५.२७	११४५.४३	७९.३२	
8	कर व अतिविशेष बाबींपश्चात कालावधीकरिता							
	निव्वळ नफा/(तोटा)	१७६.०९	५२८.४२	(२९.९२)	२७५.७०	८५९.३०	36.68	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न							
	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व							
	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	१७६.०९	५२८.४२	(२९.९२)	२७५.७०	८५९.३०	36.68	
ξ	समभाग भांडवल	६०६०.७१	६०६०.७१	३९२२.६७	६०६०.७१	६०६०.७१	३९२२.६७	
b	प्रतिशेअर उत्पन्न, मूलभूत व सौम्यीकृत							
	(प्रत्येकी रु. ५/- दर्शनी मूल्य)	०.१५	٥.४४	(٥.٥४)	0.23	০.৬१	0.04	
टीपा :	:							

. बरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ३०.०१.२०२३ रोजी पार पडलेल्या सभेत मंजुरी देण्यात आली होती. वरील तपशील हा सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या विस्तृत लेखापरीक्षित निष्कर्षांचा सारांश आहे. तिमाही व नऊमाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइ. www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.rrillimited.com वरही उपलब्ध आहे

9.59

2.82

15.62

2.71

सही/-कार्यकारी संचालक व सीएफओ

(₹ in Lacs)

11.37

Sd/

ठिकाण : मुंबई



AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

CIN: L27104MH1985PLC035659 Regd Office: 2nd Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053

Tel: +91-22-66984000 | Fax: +91-22-26325902 | Website: www.aimera.com | E-mail Id: investors@aimera.com

Extract of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results For the Quarter And Nine months ended 31st December, 2022

Consolidated Standalone Quarter ended Nine Months Ended Year ended Quarter ended Nine Months Ended Year ended 31-Dec-22 30-Sep-22 | 31-Dec-21 | 31-Dec-22 | 31-Dec-22 | 31-Dec-21 | 31-Mar-22 | 31-Dec-22 | 30-Sep-22 | 31-Dec-21 | 31-Dec-22 | 31-Dec-21 | 31-Dec-21 | 31-Dec-21 | Un-Audited Un-Audited **Un-Audited** Un-Audited | Un-Audited Audited Un-Audited Un-Audited 1-Audited **Un-Audited Un-Audited** Audited Total Income From Operations Net Profit/ (Loss) for the period 3,771 1,542 4.585 1,291 7,676 4,218 6,173 1,337 4,541 1,286 7.401 5,412 (before Tax. Exceptional items.) Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items) 1.542 4.585 1.291 7.676 4.218 6.173 1.337 4,541 1.286 7.401 3.771 5.412 Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items) 1,064 3,418 971 5,639 3,138 4,539 1,000 3,399 962 5,538 2,822 4,050 Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/ Loss) for the period (after tax) and Other Comprehensive 3,423 3,404 Income (after tax) 1.064 97 5.644 3 138 4.523 1 000 962 5 543 2 822 4.034 Paid up Equity Share Capital 3,548 3,548 3,548 3,548 3,548 3.548 3,548 3,548 3,548 3,548 3.548 3.548 67,441 60,555 Other Equity Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued 12.75 7.95 11.37 3.00 9.65 2.74 15.91 8.84 2.82 9.59 2.71 15.62

Notes:

operations)

Date: 30th January, 2023

Basic

2) Diluted

1) The above consolidated and standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 30th January, 2023 along with limited review report given by the Statutory Auditors.

8.84

- 2) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS') notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies {Indian Accounting
- 3) The results will be available on the Company's website: www.ajmera.com and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed. 4) The Company operates in single segment i.e. Construction (Real Estate).

15.91

2.74

5) Previous period's/year's figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to confirm to current period's classification.

9.65

3.00

For Ajmera Realty & Infra India Limited Manoj I. Ajmera **Managing Director**

12.75

